Motherson Sumi Systems Limited



C-14 A&B, Sector-1, Noida - 201301 Distt. Gautam Budh Nagar. (U.P.) India Tel: +91-120-6752100, 6752278 Fax: +91-120-2521866, 2521966 Website: www.motherson.com CIN - L34300MH1986PLC284510

October 18, 2018

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G-Block Bandra-Kurla Complex Bandra (E) MUMBAI – 400051, India

BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building P.J. Towers, Dalal Street Fort MUMBAI – 400001, India

Scrip Code: MOTHERSUMI

Scrip Code: 517334

Subject: Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Notice published in newspaper

Dear Sir/ Madam,

Further to our letter dated October 15, 2018 and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of notice published in Financial Express (all editions) and Navshakti (Mumbai) for the meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Wednesday, November 14, 2018, inter-alia, to consider, approve the unaudited financial results and consolidated financial results along with Limited Review Report thereon for the second quarter and half year ended September 30, 2018.

You are requested to take note of the above.

Thanking you,

Yours faithfully, For Motherson Sumi Systems Limited

Alok Goel Company Secretary

AFTER CRACKDOWN

63% of 17.95L registered cos in India active in Aug

there were more than 11.28 lakh active companies as of August-end

SURBHI PRASAD New Delhi, October 15

AROUND 63% OF the 17.95 lakh companies registered in India were active at the end of August, data from the ministry of corporate affairs showed amid the government continuing its clampdown on shell companies. There were more than 11.28 lakh active companies as of August-end. Active companies are those carrying out normal business activities and make their statutory filings to the stock exchanges on time.

17.95 lakh registered companies, 6.11 lakh were closed as on August 31 and 1,488 were classified as dormant. As many as 47,538 companies were in the process of being struck-off while 6,197 were under liquidation. Among those struckoff, 102 companies were in the process of being reactivated,

Of the 6.11 lakh closed companies, 10,562 companies were liquidated, 5,65,342 companies were declared defunct. As many as 21,704 companies were merged with other companies, 9436 companies were converted to Limited Liability Partnership (LLP) and 4,794 were converted to

In terms of economic activities, around 3.60 lakh companies were into business ser-



Out of the total number of 17.95 lakh registered companies, 6.11 lakh were closed as on August

31, and 1,488 were classified as dormant

vices and 2.31 lakh entities were engaged in manufacturing and other lines of work. Business services include IT, research and development, law and consultancy.

According to the corporate affairs ministry, Maharashtra has the highest number of companies (2,34,406), followed by Delhi (1,96,173) and West Bengal (1,34,005), as on August 31.

In June, the task force on shell companies set up by the government had identified more than 2.25 lakh such firms which will be removed from the register of companies in the current fiscal. These companies have not filed their financial statements or annual returns for the two financial years FY16 and FY17 and hence are chosen for removal from the register of companies under section 248 of the Companies Act. The move is part of a drive to weed out entities that do no economic activity and are a burden on the system. The

Vaibhav Global Limited Regd. Off.: K-6B, Fateh Tiba, Adarsh Nagar, Jaipur- 302004

Phone: 91-141-2601020; Fax: 91-141-2605077; CIN: L36911RJ1989PLC004945 Email: investor_relations@vaibhavglobal.com; Website: www.vaibhavglobal.com **NOTICE OF BOARD MEETING**

regulation 29 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 29th October, 2018, inter alia, 1. To consider and approve the unaudited financial results of the

- Company for the quarter & half year ended 30th September, 2018. 2. To consider declaration of interim dividend on the Equity Share Capital
- of the Company for financial year 2018-19.

The said notice may be accessed on Company's website i.e www.vaibhavglobal.com and also on Stock Exchange websites i.e www.bseindia.com & www.nseindia.com.

Place: Jaipur Date: 15th October, 2018 Sushil Sharma (Company Secretary)

CIN. L24200MH1937PLC002700 Registered Office: Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076. Tel.: (022) 6709 5050 Fax: (022) 2570 5088 E-mail ID: investors grievance@colpal.com

Company will meet on Monday, October 29, 2018, inter-alia, to consider and declare first interim dividend.

If the Board declares an interim dividend at the above meeting, the record date for ascertaining the names of the shareholders who will be entitled to receive the aforesaid interim dividend will be November 6, 2018.

Colgate-Palmolive (India) Limited K. Randhir Singh Company Secretary &

Place: Mumbai Date : October 15, 2018



Taluka-Vallabhipur, Bhavnagar, Gujarat-364313. CIN: L01111GJ2011PLC068414, E: cs@jiyaeco.in W: www.jiyaeco.com

Members are hereby informed that, Extra Ordinary General Meeting (EOGM) of the Members of the Company will be held on Saturday, November 03, 2018 at 09.30 A.M. at the Registered office of the Company at Survey Number 202/2, Navagam, Taluka Vallabhipur, Bhavnagar-364313 to transact the business as set out in the Notice of EOGM. The Company has completed dispatch of the Notice of EOGM to Members through permitted mode on

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the EOGM using electronic voting system provided by Central Depository Services (India) Limited from a place other than the venue of the EOGM ("Remote e-voting") and the business may be transacted through such voting. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Friday, October 26, 2018 ('cut-

The Remote e-voting period commences from Wednesday, October 31, 2018 (09:00 hours IST) and shall end on Friday, November 02, 2018 (17:00 hours IST). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter and

the EOGM. The Members who have caste their vote by remote e-voting may attend the EOGM but shall not be entitled to caste their vote again.

Beneficial Owners as on October 26, 2018 (cut-off date) is considered for the purpose of voting. A person who is not a member on the cut-off date should treat this notice for information purposes only.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of EOGM. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Harshil Shah, Company Secretary at cs@jiyaeco.in or 75730 16361.

The details of the EOGM are available on the website of the Company at www.iivaeco.com and at BSE Limited www.bseindia.com and at CDSL www.evotingindia.com. For Jiya Eco Products Limited Place: Ahmedabad

Company Secretary & Compliance Officer

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER 2018



(₹ in Lakhs Quarter ended Quarter ended Half Year ended 30.09.2018 30.09.2018 30.09.2017 **Particulars** Unaudited Unaudited Unaudited 185440 365421 181667 Total income from operations Net Profit from ordinary activities after tax 7013 9317 432 432 Net Profit for the period after tax (after extraordinary items) 7013 9317 Equity Share Capital 18097 18097 18044 Reserves (excluding Revaluation Reserves as shown 482002 442134 in the Balance Sheet of previous year) 482002 Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 1/- each) 0.39 0.51 0.02 Diluted 0.39 0.02 0.51 Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 1/- each) * Basic 0.39 0.51 0.02 Diluted 0.39 0.51 0.02

* Quarterly/half-yearly numbers are not annualised

Note: The above is an extract of the detailed format of quarterly / half-yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarterly / halfyearly financial results are available on the website of Stock Exchanges at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com and also on Bank's website: https://www.southindianbank.com V.G. Mathew

Place: Kochi Date: October 15, 2018

> The South Indian Bank Ltd., Regd. Office, SIB House, P.B. No. 28, Thrissur, Kerala, PIN-680 001, Ph: 0487 2420020, Fax: 0487 2426187 Toll Free (India): 1800-102-9408, 1800-425-1809 (BSNL) | Email: sibcorporate@sib.co.in | www.southindianbank.com | CIN : L65191KL1929PLC001017 South Indian Bank is a member of BCSBI and is committed to treating customers in a fair, transparent and non-discriminatory manner.



Regd. Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinai Road, Mumbai - 400 020 Phone: 022-4477 9053 • Fax: 022-4477 9052 • E-mail: investor_relations@rill.in CIN: L60300MH1988PLC049019

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter / Half Year Ended 30th September, 2018

(₹ in lakh, except per share data)

(Managing Director & C E O)

(DIN: 05332797)

Particulars	Quarter ended 30th September, 2018	Half Year Ended 30th September, 2018	Quarter ended 30th September, 2017
Total income from operations (net)	2,128.27	4,248.66	1,985.60
Net Profit from ordinary activities before tax	321.82	620.80	411.50
Net Profit from ordinary activities after tax	210.11	402.06	268.74
Total Comprehensive Income after tax	944.01	1,199.48	488.69
Equity Share Capital	1,510.00	1,510.00	1,510.00
Other Equity (reserves) excluding Revaluation reserves*	-	-	_
Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (for continuing operations) (Not Annualised)			
Basic	1.39	2.66	1.78
Diluted	1.39	2.66	1.78

Rs. 30,836.74 lakh.

Place: Mumbai

Particulars

Date: October 15, 2018

- The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on 15th October, 2018.
- The above is an extract of the detailed format of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter / Half Year Ended 30th September, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter / Half Year Ended 30th September, 2018 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.riil.in.

Dilip V. Dherai

www.riil.in

ended

TV 18

Sr.

www.nseindia.com.

Place: Noida

Alok Goel

Network 18

ended

For Reliance Industrial Infrastructure Limited

Executive Director

TV18 Broadcast Limited

CIN: L74300MH2005PLC281753

Registered Office: 1st Floor, Empire Complex, 414 - Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Website: www.nw18.com; E-mail: investors.tv18@nw18.com

Tel: +91 22 6666 7777 / 4001 9000

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER, 2018

ended

Quarter Half year Quarter

(₹ in lakh, except per share data)

No.	Particulars	30 th Sep' 18	30 th Sep' 18	30 th Sep' 17
1.	Value of sales and services	1,38,967	2,65,341	26,714
2.	Goods and Services Tax included in above	19,134	36,689	3,991 22,723
3.	Revenue from Operations	1,19,833	2,28,652	
 Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional ar or Extraordinary items) 		6,331	6,641	41 1,334
5.	Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,331	6,641	1,334
6.	Profit/ (Loss) for the period (after Tax, Non-controlling interest, Exceptional and/ or Extraordinary items)	1,669	421	753
 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax and non-controlling interest) and other comprehensive Income (after tax and non-controlling interest)] 		3,583	4,324	1,202
8.	Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 2 each	34,287	34,287	34,287
9.	Other Equity excluding revaluation reserve*			
10.	Earnings per share (Face Value of ₹ 2 each)			
	1- Basic: (₹)	0.10	0.02	0.04
	2- Diluted: (₹)	0.10	0.02	0.04

Reserves excluding revaluation reserve for the year ended as on 31st March, 2018 was ₹ 2,99,734 lakh

Note:

- The Audit Committee has reviewed the above results at its meeting held on 10th October, 2018 and the Board of Directors has approved the above results and it's release at their meeting held on 15th October, 2018. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
- Additional information on standalone financial results is as follows:

(₹ in lakh)

Particulars	Quarter ended 30 th Sep' 18	Half year ended 30 th Sep' 18	Quarter ended 30 th Sep' 17
Value of sales and services	23,382	43,700	18,642
Goods and Services Tax included in above	3,377	6,352	2,776
Revenue from Operations	20,005	37,348	15,866
Profit before tax	1,740	3,105	2,695
Profit after tax	1,172	2,044	1,858
Total Comprehensive Income	1,015	2,082	1,938

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter/half year ended 30th September, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Consolidated and Standalone) for the said guarter and half year ended 30th September, 2018 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/ www.nseindia.com) and Company's website (www.nw18.com).

For TV18 Broadcast Limited Sd/-

> Place: Hyderabad Chairman

GUJARAT GAS LIMITED

Limited at (www.bseindia.com).

Registered Office address of the Company.

Date : 16.10.2018

Place: Kolkata

Dated: 15th October, 2018

Notice of the meeting.

Place: New Delhi

Registered Office: Gujarat Gas CNG Station, Sector 5/C. Gandhinagar - 382006, Gujarat. Tel: +91-79-26462980 Fax + 91-79-26466249, website: www.gujaratgas.com, E-mail Id: rajeshwari.sharma@gujaratgas.com CIN: L40200GJ2012SGC069118

GUJARAT GAS

For, Gujarat Gas Limited

NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) read with Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 3rd November, 2018 to consider and approve the unaudited financial results for the quarter ended 30th September, 2018. The notice of this meeting is also available on the Company's website (www.gujaratgas.com) and also on the Stock Exchanges' web sites of

National Stock Exchange of India Limited at (www.nseindia.com) and BSE

Place: Ahmedabad Rajeshwari Sharma Date: 15th October, 2018 Company Secretary

INDO ALUSYS INDUSTRIES LIMITED (CIN: U74999DI 1979 PI C009937)

Regd. Office: 606, Tolstoy House, 15, Tolstoy Marg, New Delhi - 110001 E-mail: info@indoalusys.com, Website: www.indoalusys.com Tel: 43564200, Fax: 91-11-23312671

Notice of 38th Annual General Meeting

IOTICE is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the shareholders of INDO ALUSYS NDUSTRIES LIMITED will be held on Friday, 26th October, 2018 at 4.00 P.M. at its registered office: 606, olstoy House, 15, Tolstoy Marg, New Delhi-110001. The Notice of AGM and Annual Report has been

dispatched to the registered address of the shareholders by permissible mode and also by email to those embers, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) The copy of the Annual Report and the Notice of AGM are also available on the Company's website www.indoalusys.com. Members, who have not received the Annual Report may download from the Company's rebsite or may request for a copy of the same by writing to the Company at the above mentioned email ID

As per Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended the Company is pleased to provide its members with the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the notice. All members, whose names appear in the Register of Members as on the cut-off date i.e. Friday, 19th October, 2018 are eligible for availing

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the Authorized gency to provide the e-voting facility. The detailed instructions and information relating to e-voting are available in the Company's website www.indoalusys.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the said Rules are given here under: Date of completion of dispatch of notice: 3rd October, 2018.

- Date and time of commencement of e-voting: Tuesday 23rd October, 2018 (9.00 a.m.).
- Date and time of end of e-voting: Thursday 25th October, 2018 (5.00 p.m.).
- The facility of e-voting to the members to cast their votes shall be available at the following Link: https://www.evoting.nsdl.com E-voting by electronic mode will not be allowed beyond 5.00 p.m. on Thursday 25th October, 2018. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM bu

shall not be entitled to cast their vote again. Any grievances or queries of the members connected with the lectronic voting can be addressed to Mr. Ajay Mewar , Alankit Assignments Limited, Alankit Heights, 3E/7 handewalan Extension, New Delhi - 110055, Tel:+91-11-4254 1965, E-mail: ajayb@alankit.com or may write to the Company at the Registered office address of the Company. Members are hereby requested to support the Green Initiative by registering/ updating their e-mail addresses with the Depository Participant or RTA Alankit Assignments Limited and Company to receive all the communications sent by the Company.

> Pradeep Kumar Jain Managing Director



BIRLA CORPORATION LIMITED

CIN: L01132WB1919PLC003334

Registered Office: 9/1, R. N. Mukherjee Road, Kolkata - 700 001 E-mail: coordinator@birlacorp.com; Website: www.birlacorporation.com Phone: (033) 6616 6745/6729; Fax: (033) 2248 2872/7988

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 30th October 2018, at Kolkata, inter alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the guarter and six months ended 30th September, 2018.

The said information is also available on the Company's website at www.birlacorporation.com and may also be available on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For BIRLA CORPORATION LIMITED

(GIRISH SHARMA)

Jt. President (Indirect Taxes)

& Company Secretary

GVK POWER & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L74999AP2005PLC059013

Phone: 040- 27902663/64, Fax: 040-27902665, E-mail: cs.gvkpil@gvk.com, Website: www.gvk.com

Regd.off.: "Paigah House", 156-159, Sardar Patel Road, Sec-bad 500003

NOTICE OF 24TH ANNUAL GENERAL MEETING

AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 14th November, 2018 at 11:30 am at Sri Satya Sai Nigamagamam, 8-3-987/2, Srinagar Colony, Hyderabad 500 073 to transact the Ordinary and Special Businesses, as set forth in the

The Annual Report and Notice of the AGM along with Proxy Form, e-Voting instructions have been dispatched to all the members (as at initial cutoff date i.e. 5th October, 2018) at their registered addresses and e-mails on 15th November, 2018. Members are hereby informed that the Notice of AGM is available on Company's website at www.gvk.com and on https://www.evoting.karvv.com.

Pursuant to Section 92 of Companies Act, 2016 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations), 2015, we hereby inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 10th November, 2018 to Wednesday, the 14th November, 2018 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. The shareholders are also requested to update their contact details with the Company in the form sent to them along with Notice

Notice is hereby also given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing its members a facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Annual General Meeting of the Company. The members may cast their votes by using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting'). The Company has engaged the services of Karvy Computershare Private Limited ("Karvy") as the Agency to provide e-voting

The remote e-voting facility shall commence on November 10, 2018 from 9.00 a.m. (IST) and end on November 13, 2018 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

A person, whose name appears in the register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e., 7th November, 2018 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting.

Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as of the cut-off date i.e. 7th November, 2018, may obtain the User ID and password by sending a request at cs.gvkpil@karvy.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the meeting which is available on Company's website. If the member is already registered with Karvy for e-voting then he can use his existing user ID and password for casting the vote through remote e-voting.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the

meeting but shall not be entitled to cast their vote again.

Members attending the AGM in person or through proxy and who have not already cast their vote by remote e-voting only shall be allowed to exercise their right at the AGM through a ballot paper.

In case of queries / grievances relating to voting by electronic means, the Members / Beneficial owners may contact the following address:

Mr. S V Raju, Corporate Registry, Karvy Computershare Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, Phone No. 040 – 67161500; email: raju.sv@karvy.com

By order of the Board

P V Rama Seshu **AVP & Company Secretary**

Dated: 15-10-2018

ministry also combs through

the database of companies to

see if any of the companies are

used for economic offenses like

istry has already struck off

over 2.26 lakh companies in

previous fiscal for non-filing

of financial statements or

annual returns for a continu-

ous period of 2 years or more.

prevent money laundering

especially in the wake of

demonetisation, the govern-

ment had constituted a task

force last year under the chair-

manship of revenue and

finance secretary Hasmukh

Adhia and corporate affairs sec-

a database of shell companies

by the Serious Fraud Investiga-

tion Office. The authorities have

frozen the accounts of those

shell companies which have

been removed from the list and

their directors have been

restricted from accessing the

bank accounts of these compa-

nies, the government had said.

motherson sumi

Motherson Sumi Systems Limited

(CIN: L34300MH1986PLC284510)

Regd. Off: Unit 705, C Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai - 400051

Ph: 022-61354800; Fax: 022-61354801

Email: investorrelations@motherson.com

Website: www.motherson.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing

Obligations and Disclosure Require-

ments) Regulations, 2015, notice is

hereby given that the Board Meeting of the

Company is scheduled to be held on

Wednesday, November 14, 2018,

inter-alia, to consider, approve unaudited

financial results and consolidated

financial results for the second quarter

and half year ended September 30, 2018.

The said notice and the further details of

the aforesaid Board Meeting may be

accessed on the website of the Company

at www.motherson.com and may also be

accessed on the Stock Exchanges'

website at www.bseindia.com and

Date: October 15, 2018 Company Secretary

For Motherson Sumi Systems Limited

The task force has compiled

retary Injeti Srinivas.

To check tax evasion and

The corporate affairs min-

money laundering.

MCA data show

Out of the total number of according to the ministry.

LLP and dissolved.

NOTICE is hereby given that pursuant to regulation 47(1) (a) read with

For Vaibhav Global Limited

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

Website: www.colgatepalmolive.co.in NOTICE NOTICE is hereby given that the Board of Directors of the

Compliance Officer

Notice

Wednesday, October, 10, 2018.

off date).

remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The facility for voting, through polling paper shall also be made available at Members whose names appear on the Register of Members/List of

Harshil Shah Date: October 15, 2018

Date: 15th October, 2018

Place : Mumbai





जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कनैया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद शरण जितेंद्र नागपाल हे सर्व भार, दावे आणि मागण्यांपासून मुक्त असलेली येथे खालील परिशिष्टामधील वर्णन केलेला त्यांचा फ्लंट आणि कार पार्किंग जागा माझ्या अशिलांना विकण्यास इच्छुक आहेत. सदर फ्लॅट आणि कार पार्किंग जागा पहिल्या भागाची सदर सोसायटी, दसऱ्या भागाचे सोसायटीचे सर्व विद्यमान सभासद (सदर हसी गोबिंदराम मालकानी समवेत), आणि तिसरा भागाचे मे. क्रिश्ना रिॲल्टर्स ('विकासक') यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या आणि ६ ऑगस्ट २००८ रोजी अन्. क्र. बीडीआर-४/६६६०/२००८ अन्वये संयुक्त दय्यम निबंधक अंधेरी-४, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे नोंदणी केलेल्या ३० मे, २००८ रोजीच्या विकास कराराद्वारे, सदर विकास करारातील सामाविष्ट असलेल्या, अटी आणि शर्तीवर आणि मालकी तत्त्वावर आणि विनामूल्य, कायमस्वरुपी पर्यायी जागा, म्हणून सदर सोसायटीची एकेकाळची बिल्डिंग ''कनैय्या'' मध्ये सदर हसी गोबिंदराम मालकानी यांच्याद्वारे धारण केलेल्या एकेकाळच्या फ्लॅट क्र. ७ च्या जागी हसी गोबिंदराम मालकानी यांना वितरित केले होते. सदर हसी गोबिंदराम मालकानी यांचे मुंबईमध्ये ९ मार्च, २०१३ रोजी कोणत्याही अपत्या बिना, अविवाहित स्त्री म्हणून निधन झाले. त्यांच्या पश्चात (१) माला शरद बोबडे, (२) बिना रतन कर्नानी, (३) सुनिता सुशिल धवन आणि (४) अरुणा सुरेंद्र पुनवाणी यांच्या नावे केलेले त्यांचे १५ ऑगस्ट. २०१७ रोजीचे नामनिर्देशन आणि १९ नोव्हेंबर, २००७ रोजी केलेले मृत्यूपत्र आणि त्यांचे अंतिम इच्छापत्र आहे. सदर माला शरद बोबडे यांच्या द्वारा मृत्यूपत्रीय आणि अकृत इच्छापत्र अधिकारितेतील मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या सन्मा. उच्च न्यायालयाकडे केलेल्या क्र. १९२५ सन २०१४ धारक याचिकेनुसार सदर माला शरद बोबडे यांना ५ सप्टेंबर, २०१५ रोजीचे मृत्यूपत्राला जोडलेले व्यवस्थापन पत्र मंजूर करण्यात आले होते. सदर इच्छापत्रामध्ये सामाविष्ट असलेल्या तरतुदी आणि सदर सोसायटीने केलेल्या अर्जानुसार सदर फ्लॅट आणि कार पार्किंग जागा, शेअर प्रमाणपत्राच्या पाठीमागच्या बाजुवरील दि. ६ नोव्हेंबर, २०१७ रोजीच्या शेऱ्याद्वारे दर्शविल्याप्रमाणे त्याचे मालक म्हणून सदर (१) माला शरद बोबडे, (२) बिना रतन कर्नानी, (३) सुनिता सुशिल धवन आणि (४) अरुण सुरेंद्र पुनवाणी यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आले होते. अनु. क्र. बीडीआर-१/३२९१/२०१८ अन्वये संयुक्त दुय्यम-निबंधक, अंधेरी-१, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे नोंदणीकृत केलेल्या २० मार्च, २०१८ रोजीच्या विक्री करारनाम्याद्वारे, सदर सभासदाने सदर फ्लॅट आणि सदर कार पार्किंग जागा सदर (१) माला शरद बोडे, (२) बिना रतन कर्नानी, (३) सुनिता सुशिल धवन आणि(४) अरुणा सुरेंद्र पुनवाणी यांच्याकडून २० मार्च, २०१८ खरेदी केली आणि त्यापासून ती त्याचे एकमेव आणि सर्वस्वी मालक म्हणून धारण केलेली आहे. सदर सभासदाने कळविले आहे कि, नवीन सदर फ्लॅट आणि कार पार्किंग जागेच्या वाटपाच्या वेळी सोसायटी/विकासक आणि विद्यमान सभासद (सदर हसी गोबिंदराम मालकानी यांच्या समावेत) यांच्या दरम्यान कोणताही वैयक्तीक करार दाखल करण्यात आलेला नाही. सदर सभासदांच्या कब्जामध्ये सदर फ्लॅट आणि कार पार्किंग जागेच्या संबंधी केवळ खालील मूळ दस्तावेज आहेत (i) शेअर प्रमाणपत्र क्र. ३ (ii) दि. ५ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या जोडलेल्या इच्छापत्रासह व्यवस्थापन पत्र (iii) २० मार्च, २०१८ रोजीचा नोंदणीकृत विक्री करार. सदर सभासदाने कळविले आहे की, वरील नमूद कागदपत्रांशिवाय फ्लॅट क्र. ७ वा नवीन सदर फ्लॅट आणि कार पार्किंग जागेसंदर्भातील कोणतेही इतर करार/कागदपत्रे, ती हरविली, गहाळ झाली वा अन्यथा शोधून सापडण्याजोगी नसल्यामुळे उपलब्ध

सर्व व्यक्तींना सदर फ्लॅट आणि/वा सदर कार पार्किंग जागा वा त्याचा कोणताही भाग वा त्याच्याशी संबंधित शेअर्स यावर वा विरोधात विक्री, अभिहस्तांतकन, गहाण, न्यास, धारणाधिकार, भेट, भार, कब्जा, वारसा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, अनुज्ञप्ती, देखभाल, सुविधाधिकार वा अन्य जे जे काही असेल ते याद्वारे कोणताही दावा वा हितसंबंध असल्यास, त्याबाबत लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, जर असे दावे असल्यास विचारात न घेता, विक्री करण्यात येईल. आणि दावे सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल.

वरील संदर्भीय परिशिष्ट नोंदणीकरण जिल्हा, मुंबई उपनगरातील, व्हिलेज वांद्रे, तालुका अंधेरीतील सी.टी.एस. क्र. ई/२४७ धारक प्लॉट क्र. ४१० उपनगर खार स्कीम क्र. VII वर १४ वा रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे स्थित कनैय्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., मधील ''कनैय्या कुटीर'' बिल्डिंगमधील एका कार पार्किंग जागेसह ७ व्या मजल्यावरील ६५.३३ चौ.मी. शी समतुल्य मोजमापित ७०३ चौ. फू. (कार्पेट). फ्लॅट क्र ७०१ यासह शेअर प्रमाणपत्र क्र. ३ द्वारा दर्शविलेले अन. क्र. ८९ ते १२८ धारक रु. ५०/- चे ४० शेअर्स.

मुंबई सदर दिनांक १६ ऑक्टोबर, २०१८ फियोना नाझारेथ भागीदार पी. वास ॲन्ड कं. ॲडव्होकेटस ॲन्ड सॉलिसिटर्स, ए/१, ''लिबर्टी'', पहिला मजला, ९८-बी, हिल रोड, वांद्रे, मुंबई-४०० ०५०. ई-मेल : pvas1979@gmail.com

dividend under the following Schemes of Edelweiss Mutual Fund, as per the details given below:

Amount of

Dividend

Re. 0.06 per unit*

Re. 0.06 per unit*

Re. 0.22 per unit*

Re. 0.22 per unit*

Re. 0.09 per unit*

Re. 0.09 per unit*

to the extent of dividend payout and statutory levy, if any.

**or the immediately following Business Day if that day is a Non-Business Day.

Investors are requested to take note of the above.

of business hours on the Record Date shall be eligible to receive the dividend so declared.

Name of the Scheme

/Plan/Option

Edelweiss Arbitrage Fund -Regular Plan - Monthly

Edelweiss Arbitrage Fund -Direct Plan - Monthly

Edelweiss Balanced Advantage

Fund - Regular Plan - Monthly

Edelweiss Balanced Advantage

Edelweiss Equity Savings Fund

Edelweiss Equity Savings Fund

Regular Plan - Monthly

Direct Plan - Monthly

Fund - Direct Plan - Monthly

Dividend Option

Dividend Option

Dividend Option

Dividend Option

Dividend Option

Dividend Option

Place: Mumbai

Date: October 16, 2018

* Edelweiss |

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

NOTICE

RECORD DATE FOR PAYMENT OF DIVIDEND

NOTICE is hereby given that Edelweiss Trusteeship Company Limited, Trustee to Edelweiss Mutual Fund, has approved declaration of

Record Date

Monday,

October 22, 2018**

Pursuant to payment of dividend, the NAV of the aforementioned Dividend Options of the Schemes will fall

*Distribution of the above dividend is subject to availability of distributable surplus as on the Record Date and as reduced by the amount of applicable statutory levy, if any. Considering the volatile nature of the markets, the Trustee reserves the right to restrict the quantum of

All Unit holders whose name appears in the Register of Unit holders of the aforementioned Dividend Options of the Schemes as at the close

dividend up to the per unit distributable surplus available under the Schemes on the Record Date in case of fall in the market.

तमाम जनतेस या जाहीर नोटीस हारे कळविण्यात येतेकी, सदिनका क. जी/९, तळ मजला, पुनीत को-ऑप हा. सो. लि., नवघर, वसई (प.), जि. पालघर हे सदिनका हे श्रीमती. लक्ष्मीबाईपी. गावडे हयांचे नावे आहे. श्रीमती, लक्ष्मीबाईपी, नावडे हे दि. १४.१०.२००८ रोजी मयन झालेल्या असून सदर सदनिकेचे शेअर सर्टीफिकेट हे त्यांच्या दोन नामांकीन केलेल्या सी. आशा मोहन वरठे आणि सी. विद्या राजेश शेटटी या मयनाच्या वास्स असून यांच्या नावे करण्यासाठी सदर सोसायटी कडे अर्ज केला आहे. सदर शेअर सर्टीफिकेट हे त्यांची दोन नामांकीत केलेल्या सी. आशा मोहन वस्ठे आणि सी. विद्या राजेश शेटटी हयांचेकडून गहाळ झाले आहे. नरी सदर ओरिजनल शेअर सर्टीफिकेटची प्रत कोणत्याही इसमास मिळाल्यास त्यांनी खालील पत्यावर संपर्क साधावा किंवा कोणत्याही इसमांचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा सदर वर नमूव मिळकतीवर हकक व हितसंबंध, असल्यास त्यांनी न्याची लेखी हरकन पुराव्यासहीत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १५ दिवसांचे आत खालील पत्यावर कळवावी. अन्यथा कोणाचाही कोणात्याही प्रकारे हकक व हितसंबंध नाही व असल्याम तो त्यांनी कायमचा सोड्न दिला आहे असे समजले जाईल व पुढील कार्यवाही करण्यान येईल. हयाची नोंद

ॲड. अनिश कलवट ए/जी-२, दिवाण निकेतन, नागेश्वर मंदिर समोर, दिवाणमान, वसई (प), ना. वसई, जि. पालघर ठिः वसई दि: १७.१०.२०१८

जाहीर सूचना सर्वांना किंवा जे संबंधित आहेत

त्यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, |श्री. हर्षद नारायणजी गजरा हे वाणिज्यिक परिसर म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागाच्या हद्दीत तालुका कुर्लाचे कांजी मानजी इस्टेट, एन.एस.एस. रोड, होम गार्ड जवळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६ येथे वसलेला गाळा क्रि.एल ४२४, ८-९/११ सी |मोजमपीत अंदाजे ३० 🗶 २५ चौ. 🖟 ., सर्व भारापासून मुक्त अशाचे त्यांचे सर्व अधिकार, नामाधिकार, शिअर्स आणि हितसंबंध हस्तांतरण करण्यास राजी झाले आहेत कोणत्याही व्यक्तीस सदर फ्लॅट संदर्भात कोणतेही अधिकार नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास लिखित स्वरुपात पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकरांना त्यांचे कार्याल कार्यालय क्र. ९, स्शिला अपार्टमेंट, एस.एन.रोड, तांबे नगर, मलुंड (प.), मुंबई- ४०००८०, मो. ९३२३३२२५७७ येथे तारखेपासन १५ दिवसांच्या आत कळविणे. कसर माझ्या अशिलाचे केल्यास नामाधिकार हे स्पष्ट. पणनयोग्य आणि सर्व भारापासून मुक्त आहेत असे समजले जाईल आणि तारखेनंतर कोणतेही दावे असल्यास ते त्यागीत केल्याचे मानण्यात येतील. सही / -

श्री. गोविंद एन. सिंग वकील उच्च न्यायालय

MUTUAL

NAV per unit as on

October 15, 2018

Rs. 12.2694

Rs. 12.5794

Rs. 19.44

Rs. 20.28

Rs. 12.3151

Rs. 12.6217

FUND

कॅपिटल फर्स्ट लिमिटेड

जाहीर सूचना

सर्वसंबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येते

की, माझे अशील **श्रीम. झुबेदा हरून**

बटाटावाला (कै. हरून एच

.बटाटावाला ज्यांचे ४ ऑगस्ट.

२०१६ ला निधन झाले यांचे

कायदेशीर वारस) यांचे रोशनी

क्लब बॅक को-ऑ. हाऊसिंग

सोसायटी लि. ज्यांचा पत्ता एएल-

हर अपार्टमेंटस, ६९ वाय.एम.सी.ए

रोड, मुंबई-४०० ००८ द्वारे जारी मूळ

शेअर प्रमाणपत्र धारक क्र. ६, विभिन्न

क्र. २६-३० (५ शेअर्स) हे हरविले

माझ्या अशिलांनी सदर हाऊसिंग

सोसायटी कडे नक्कल शेअर

प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे

कोणालाही कोणत्याही स्वरुपात नक्कल

शिअर प्रमाणपत्र जारी करण्यासंदर्भात

कोणतेही दावे/ आक्षेप असल्यास

लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना

कार्यालय क्र.१, पहिला मजला

अडेनवाला मॅन्शन, ११७/१२१

कांबेकर स्ट्रिट, मुंबई: ४०० ००३

येथे पूर्ण तपशील आणि कागदपत्रांसह

ताराखेपासून **१४ दिवसांच्या** आत

कळवावे. नक्कल शेअर प्रमाणपत्र जारी

करण्यासंदर्भात कोणतेही दावे/ आक्षेप

न आल्यास ते सर्व उद्दिष्ट आणि

हेत्करिता त्यागीत केल्याचे समजण्यात

येतील आणि माझे अशील बांधील

राहणार नाहीत आणि सदर हाऊसिंग

सोसायटीला नक्कल शेअर प्रमाणपत्र

Face Value

per unit

Rs.10.00

For Edelweiss Asset Management Limited

Radhika Gupta

Chief Executive Officer

(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

सही/-

वकील

अफझल ए. भुजवाला

जारी करण्याचे स्वातंत्र्य आहे.

वन इंडियाबुल्स सेंटर, टॉवर २ए / २बी, १० वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३

सीआयएन. एल२९१२०एमएच२००५पीएलसी१५६७९५ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२)अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी कॅपिटल फर्स्ट लि. यांच्याकडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. कॅपिटल फर्स्ट लिमिटेडला त्यांच्याद्वारे असलेली जी संबंधित सूचनेनुसार नमूद केली असून जी खालील टेबलमध्ये अधिक सविस्तरित्या वर्णन केल्यानुसार निर्गमित आणि लागू होणाऱ्या सदर रकमेवरील पुढील व्याज आणि सदर त्यांच्या अनुक्रमे तारखांपासूनच्या परिणामांसह सांपार्श्विक दरानुसार प्रभारित असेल.

अ.	कर्ज खाते	कर्जाचे	कर्जदाराचे नाव	१३ (२) सूचनेनुसार	सूचनेची	तारण मत्तेचा तपशील
क्र.	क्र.	स्वरुप		थकीत	तारीख	
१.	३४८३७८१		१. मोनिषा फॅशन	१,२१,९६,२०५.४४/	१७.०९.२०१८	कार्यालय क्र. ४०३ व
	३६३९४७६	विरूद्ध कर्ज	२.राजू मुत्ताया गटला	-		४०४, वैशाली शॉपिंग सेंटर,
			३. मनिषा टेक्स्टाईल्स			नटराज पार्केटच्या बाजूला,
			४. लता राजू गटला			एस. व्ही. रोड, मालाड
						(पश्चिम), मुंबई-४००
						०६४.

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील टेबलमधील तपशिलवार दर्शविल्यानुसार कॅपिटल फर्स्ट लि.ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार कॅपिटल फर्स्ट लिमिटेडच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या सापेक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कार्यवाही करण्यासाठी प्रतिबंधित असतील. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल.

दिनांक: १७.१०.२०१८ प्राधिकृत अधिकारी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड स्थळ: मुंबई

motherson sumi systems limited

मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड

(सीआयएन: एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१०)

नो. का. युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, र्ज

ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व,

मुंबई-४०००५१ फोनः ०२२-६१३५४८००;

फॅक्स: ०२२-६१३५४८०१,

इमेल : www.motherson.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिसक्लोजर

रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन

४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की

कंपनीच्या मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०१८

रोजी संपलेल्या अर्धवार्षिक आणि दुसऱ्या तिमाही

करीता एकत्रित वित्तीय निष्कर्ष आणि

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष इतर बाबीसह

मंजूर, विचारात घेण्याकरिता बुधवार, १४

उपरोक्त मंडळाच्या सभेचा तपशिल आणि सद्

सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.mother-

son.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसचे

संकेतस्थळ www.bseindia.com आणि

दिनांक : १५ ऑक्टोबर, २०१८ कंपनी सचिव

मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड करिता

www.nseindia.com वर पाहता येईल.

ठिकाण: नाएडा

नोव्हेंबर, २०१८ रोजी आयोजित केली आहे.

कॅपिटल फर्स्ट लिमिटेड

वन इंडियाबुल्स सेंटर, टॉवर २ए / २बी, १० वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३ सीआयएन क्र. एल२९१२०एमएच२००५पीएलसी१५६७९५

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२)अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी कॅपिटल फर्स्ट लि. यांच्याकडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकतींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. कॅपिटल फर्स्ट लिमिटेडला त्यांच्याद्वारे असलेली जी संबंधित सूचनेनुसार नमुद केली असून जी खालील टेबलमध्ये अधिक सविस्तररित्या वर्णन केल्यानुसार निर्गमित आणि लागू होणाऱ्या सदर रकमेवरील पुढील व्याज आणि सदर त्यांच्या अनुक्रमे तारखांपासूनच्या परिणामांसह सांपार्श्विक दरानुसार प्रभारित असेल.

अ.	कर्ज	कर्जाचे	कर्जदाराचे नाव	१३ (२)	सूचनेची	तारण मत्तेचा तपशील	
क्र.	खाते क्र.	स्वरुप		सूचनेनुसार थकीत	तारीख		
१.	२३३५१७३	मिळकतीच्या	१. दीपा संसारे	५,०६,२५,६२८.७०/-	२९.०९.२०१८	सी.एस. क्र. १०५४ आणि १०५५, माहिम विभाग, संपूर्ण	
	२३८६३०० २३५४३२२	विरूद्ध कर्ज	२. फहिमअली जमशेदअली सय्यद			तळ मजला आणि तिसरा	l
	२३५९९८३		३. जमशेद अली			मजला, सय्यद हाऊस अशी ज्ञात इमारत, कॅडल रोड, १२४,	
			सय्यद			वीर सावरकर मार्ग, माहिम	
	g		४. व्हर्टेक्स डिझाईन्स	5		(पश्चिम) मुंबई-४०० ०१६.	

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील टेबलमधील तपशिलवार दर्शविल्यानुसार कॅपिटल फर्स्ट लि.ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कस्र केल्यास निम्नस्वाक्षरीकार कॅपिटल फर्स्ट लिमिटेडच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या सापेक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कार्यवाही करण्यासाठी प्रतिबंधित असतील. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल.

दिनांक: १७.१०.२०१८ स्थळ: मुंबई

प्राधिकृत अधिकारी

MUTUAL

Sahi Hai

कॅपिटल फर्स्ट लिमिटेड

BHAROSA APNO KA **HDFC Asset Management Company Limited** A Joint Venture with Standard Life Investments

CIN: L65991MH1999PLC123027 Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

I HDFC

MUTUAL FUND

NOTICE

Launch of Plan under HDFC Fixed Maturity Plans - Series 43

NOTICE is hereby given that the New Fund Offer (NFO) of the following Plan under HDFC Fixed Maturity Plans - Series 43 (a close-ended income scheme), will open and close for subscription as under:

NFO Closing Date NFO Opening Date Name of Plan HDFC FMP 1265D October 2018 (1) October 25, 2018 October 25, 2018 Investors may note that the units of the above-mentioned Plan will be listed on the Stock Exchange(s) as mentioned in the Scheme Information Document where they can purchase / sell units on a continuous basis.

For HDFC Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: October 16, 2018

Chief Compliance Officer

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



आलोक गोएल

MUTUAL

Wealth Sets You Free

RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055. Tel No. +91 022 3303 1000 • Fax No. +91 022 3303 7662 • www.reliancemutual.com

NOTICE NO. 102

Record Date October 22, 2018

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Reliance Mutual Fund ("RMF") has approved declaration of dividend on the face value of Rs.10/- per unit in the undernoted Schemes of RMF, with October 22, 2018 as the record date:

Name of the Schemes	Dividend (₹ per unit)*	NAV as on October 15, 2018 (₹ per unit)
Reliance Arbitrage Fund – Dividend Plan - Monthly Dividend Option	0.0500#	10.6366
Reliance Arbitrage Fund – Direct Plan - Dividend Plan - Monthly Dividend Option	0.0500"	10.9625
Reliance Dual Advantage Fixed Tenure Fund VIII - Plan C - Dividend Payout Option	Entire distributable surplus available	11.8198
Reliance Dual Advantage Fixed Tenure Fund VIII - Plan C - Direct Plan - Dividend Payout Option	in the scheme as on the Record date	12.2015
*As reduced by the amount of applicable statutory levy.	8	8

Pursuant to payment of dividend, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. #The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend option of the Schemes as on record date. All unit holders under the Dividend Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

NOTICE CUM ADDENDUM NO. 103

Change in Minimum Application Amount & Additional Purchase Amount of Reliance Gold Savings Fund (an open ended Fund of Fund Scheme) of Reliance Mutual Fund: Reliance Mutual Fund ("RMF")/ Reliance Nippon Life Asset Management Limited ("RNAM") has decided to revise "Minimum Application

Amount & Additional Purchase Amount" of Reliance Gold Savings Fund ("the Scheme") with effect from October 23, 2018: Existing Minimum Application Amount & Additional Revised Minimum Application Amount & Additional

	Purchase Amount	Purchase Amount
- 8	Rs.1000 & in multiples of Re. 1 thereafter	Rs 100 and in multiples of Re 1 thereafter
Accordingly, the minimum switchover amount under the Switchover Facility shall be revised as mentioned hereunder:		

Existing Switchover Facility	Revised Switchover Facility
thereafter in switch in scheme (for opening a new folio/	Available, subject to minimum Rs. 100/- & any amount thereafter in switch in scheme (for opening a new folio/account) and minimum Rs 100 & any amount thereafter for additional switch in.

Davisa d Covidada access Farailia

RMF / RNAM reserve the right to change the Minimum Application Amount & Additional Purchase Amount of the said scheme in future. This addendum forms an integral part of SID & KIM of the Scheme of RMF and all the other terms and conditions of the aforesaid document read with the addenda issued from time to time will remain unchanged.

Changes in Designated Investor Service Centre (DISC)

Investors are requested to note that existing DISC of Reliance Nippon Life Asset Management Ltd. Situated at Office No. 310, 3rd Floor, Yashkamal Complex, Bistupur, Jamshedpur, Jamshedpur - 831001 shall be shifted to Office No- 1A, 1st floor, Fairdeal Complex, SB Shop Area, Main Road Bistupur, Opposite HP Petrol Pump, Jamshedpur-831001 with effect from October 18, 2018. This addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme Information Document(s) and Key Information Memorandum(s) of the Schemes of Reliance Mutual Fund, read with the addenda issued from time to time.

For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED (Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND)

MUTUAL

Sahi Hai

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098 Tel No:- 022 4093 3400 / 4097 9821, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181,

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

For more information please contact:

Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

CIN: U65991MH2007PLC173409 Registered Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai – 400098

Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403 | Website: www.edelweissmf.com READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Mumbai October 16, 2018 **Authorised Signatory**

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.